Nod for 300mt Coastal Rd section

2 sections of Coastal promenade set to open; tender soon for car park

Shefali Parab-Pandit

The BMC has received clearance from the Maharashtra Coastal Zone Management Authority (MCZMA) to begin work on another segment of the Coastal Road - a 300mt stretch between Haji Ali and Baroda Palace. The tender process for this section will commence soon,



following the completion of a detailed cost estimation. Two sections of the 5.25km stretch of the 7.5km-

long and 20mt -wide promenade along the Coastal Road are ready and set to open to the public sometime

A civic official said, "Currently, access to the promenade will be available from six entry points, including Tata Garden, Haji Ali Juice Centre, Mahalaxmi Temple, and three other points in Worli. The remain-

ing five access points will be opened once the final 2.25km stretch of the promenade is completed." In a parallel manner, the BMC has revised the design of the proposed four-storey underground car parking facility at Haji Ali, which is expected to accommodate around 1.200 vehicles. A tender for the project will be floated

Fisherfolk to protest against relocation on July 22

Shefali Parab-Pandit

The BMC's plan to relocate the Chhatrapati Shivaji Maharaj (CSM) fish market to the basement of the redeveloped Crawford Market has met with strong opposition from the fishing community. The All Maharashtra Fisherfolk Action Committee (AMFAC) has announced a protest march to the BMC headquarters on July 22, demanding that the original location of the fish market be retained and formally reserved for the Koli community once again.

Established in 1971, this fish market has been a key economic hub for the fishing industry, generating an annual turnover of Rs2,000 crore. Fisherfolk from across the Konkan coast, including Vasai, Versova, Raigad, Ratnagiri, and Malvan sell their catch here.

The BMC vacated the dilapidated building and leased the plot to a private developer for Rs369 crore for 30 years. A senior civic official said after the building was declared dangerous, fish vendors, the Koli community, political leaders repeatedly sought rehabilitation in the same area. As part of the 2014-2016 Crawford Market redevelopment, the BMC had reserved space for displaced vendors.

General Secretary of the AMFAC Sanjay Koli said, "The BMC had assured them that an international-standard market would be developed at Crawford Market. However, with only 40% of the construction completed, traders have been forced to operate from footpaths." President of the AMFAC Damodar Tandel has written to civic chief Bhushan Gagrani, demanding that the Rs400 crore plot be allotted to the Koli community.



Save our national park!

The city's green lung, Sanjay Gandhi National Park, turns lush and vibrant during the monsoon season -Vijay Gohil

SGNP: Affidavit claims hurdles in encroachment removal & rehabilitation

MUMBAI

The Maharashtra government has informed the Bombay High Court about the extensive challenges faced in rehabilitating forest encroachers and removing commercial encroachments from the Sanjay Gandhi National Park (SGNP), which is a protected

An affidavit was filed by the director of SGNP, Anita Patil, in response to a public interest litigation (PIL) by the NGO Conservation Action Trust. The affidavit outlined the efforts taken to implement the assurance given to the court earlier this year regarding rehabilitating the eligible encroachers.

Ten alternate land parcels were proposed for rehabilitation, but an inspection by the Thane collector and Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) found serious viability issues with all the sites.

Some locations, including Moghar, Bursunge,

ALSO IN AFFIDAVIT

Failed attempts to demolish commercial structures built illegally

Demolitions planned in early May

Repeatedly postponed due to police unavailability, bad weather, & obstruction by large crowds

Demolition squads faced aggressive resistance at Dahisar,

Operations abandoned despite full logistical preparedness

Malad, and Thane

Forest officials documented the confrontations and submitted photographic and video evidence

Khardi, were deemed highly unsuitable due to inaccessibility, encroachments, flood risk, or terrain challenges. The state government has since proposed modifying Development Control and Promotion Regulations to allow rehabilitation construction in no=-development zone (NDZ) areas nearby. A public notice seeking suggestions and objections has been issued.

A survey of eligible encroachers, based on a 2011 cut-off and a 1995 court order, was initiated in April this year. However, due to resistance from locals and lack of cooperation, the process extended till July.

The affidavit stresses that selective demolition of commercial-use structures is impractical given their intermingling with residential encroachments. It seeks a comprehensive state policy for phased rehabilitation.

Additionally, the state has sanctioned Rs221 crore for constructing a boundary wall around SGNP, with Rs74.28 crore already disbursed. Tenders for 17 stretches have been floated, and bid evaluations are underway, the affi-

Health & humanity: Plans for pigeon parks outside city limits

Kalpesh Mhamunkar & **Devashri Bhujbal**

MUMBAI

Days after ordering immediate closure of illegal 'kabutarkhanas' (pigeon feeding spots), the state government, on Monday, announced its plans to set up dedicated 'pigeon parks' outside urban settlements.

The proposed parks aim to balance public health concerns with humane treatment of the birds.

Industries minister Uday informed Samant the Maharashtra Legislative Council that the BMC will be instructed to identify suitable locations on the outskirts of the city to develop these parks, where pigeons can be fed and managed properly.

Shiv Sena MLA Sunil Shinde raised the issue in the council, expressing concern that displaced pigeons might seek shelter in residential buildings, resulting in health risks and inconvenience to citizens. "Diseases such as tuberculosis have been linked to pigeon droppings, and there have been cases of deaths due to such infections," Shinde stated.

Meanwhile, the BMC has

imited ('the Company') that:

the Ministry of Corporate Affairs.

ransferred to the IEPF Demat Account.

nt.helpdesk@in.mpms.mufa.com

Place: Mumbai Date: 14th July, 2025

steps to transfer the shares to the IEPF Demat Account.

SAVITA businesses



IN BRIEF

Shiv Sena MLA **Sunil Shinde raised** the issue that displaced pigeons might seek shelter in residential buildings, resulting in health risks

The proposed parks aim to balance public health concerns with humane treatment of the birds

BMC will be instructed to identify suitable locations where pigeons can be fed and managed

expedited its action towards the closure of 51 kabutarkhanas in Mumbai, From June 19 to July 12, the civic body col-

Savita Oil Technologies Limited

CIN – L24100MH1961PLC012066 Registered Office : 66/67, Nariman Bhavan, Nariman Point, Mumbai - 400 021

Tel: 91 22 6624 6200 / 6624 6228 E-mail: legal@savita.com; Website: www.savita.com

Notice To Shareholders for Transfer of Equity Shares to

Investor Education & Protection Fund ('IEPF')

Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor

Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('Rules') as amended from time to time, mandates

the Company to transfer all the shares in respect of which dividends have

not been claimed for the last seven consecutive years or more to the Demat Account of Investor Education and Protection Fund as notified by

As per the Rules, individual notices providing the details of shares which

are due for transfer will be sent to the respective Shareholders at their atest available address in the records of Company and Depositories.

The Company has also uploaded the details of such Shareholders and the shares due for transfer to the IEPF Account on its website www.savita.com Shareholders are requested to verify the details of the shares liable to be

Shareholders are also requested to note that in case no valid claim is

made on or before 15th October, 2025, the Company shall take necessary

n case the Shareholders have any queries, they may contact Company's Registrar and Share Transfer Agent, MUFG Intime India Private Limited C-101, Embassy 247, L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083 T.No.91-22-49186000 Website: www.in.mpms.mufg.com Email

For SAVITA OIL TECHNOLOGIES LIMITED

Uday C. Rege Company Secretary & Chief Legal Office

Notice is hereby given to the Shareholders of Savita Oil Technologi

lected a fine of Rs61,900, of

BMC took action in

which as much Rs55,700 was collected from July 3 onwards. The action has been taken at 49 locations in 114 cases, as per BMC records.

Lokhandwala on Monday

The BMC is expected to impose a fine of Rs500 for feeding the birds under its revised Solid Waste Management Health and Sanitation By-laws of 2006, but the data raises questions over a fine of just Rs1000 or more imposed in certain wards.

As per the data accessed by the FPJ, from June 19 to July 12, the highest action was taken in H-West ward (Bandra West) and G-North ward (Dadar), with 16 cases each and a fine of Rs8,000 and Rs7,700, respectively. In H-East ward (Bandra East) fine of Rs5,500 was collected in 11

adani

Electricity

cases; S-ward (Bhandup), Rs5,500 in five cases; R-South (Kandivali East), Rs4,000 in eight cases; and P-South (Goregaon West), Rs3,000 in six cases, among other wards.

On Monday morning, a team from BMC's solid waste management department reached the Ganpati Pond area, Lokandwala, along with personnel from the Oshiwara police station to take action against the ongoing pigeon feeding. The team was seen urging the feeders to stop the activity.

Municipal Assistant Commissioner of G-North ward, Vinayak Vispute said, "Levving a fine is one action. However, the BMC is also creating awareness about the hazards of pigeon feeding as per the instructions from the state government. Complete closure of kabutarkhanas is only possible when citizens stop feeding, otherwise the birds will keep returning to

the spots." Vispute also added that if it is observed that there has been no reduction in pigeon feeding activities despite imposing fines and awareness drives, the BMC will consider filing police complaints against the violators.

ADANI ELECTRICITY MUMBAI LIMITED Registered Office: Adani Corporate House, Shantigram, Near Vaishno Devi Circle, S. G. Highway, Khodiyar, Ahmedabad - 382421, Gujarat, India Website: www.adanielectricity.com | CIN: U74999GJ2008PLC107256

NOTICE INVITING TENDER Date: 15.07.						7.2025		
NIT No.	Division			Cost of EMD (₹ Lacs)	Prebid Meeting Date	Due Date & Time of Submission	Date & Time of Bid Opening	
AEML/MDB/2025-26/11	Distribution	33 kV Cable Laying from proposed Chandivali TSS to Various DSS at Saki Vihar road		2.0	22.07.2025 11:30 hrs.	04.08.2025 16.00 hrs.	05.08.2025 16.00 hrs.	
AEML/MDB/2025-26/12	Distribution	Civil Works required for BESS Chembur		14.1	23.07.2025 14.30 hrs.	05.08.2025 16.00 hrs.	06.08.2025 16.00 hrs.	
AEML/MDB/2025-26/13	Distribution	Construction of Tanaji Nagar DSS		9.8	23.07.2025 11.45 hrs.	05.08.2025 16.00 hrs.	06.08.2025 16.00 hrs.	
AEML/MDB/2025-26/14	Distribution	Civil & Electrical Works for Overhead 33 kV MC Gorai Creek Crossing		20.0	25.07.2025 15.00 hrs.	06.08.2025 16.00 hrs.	07.08.2025 16.00 hrs.	
AEML/MDB/2025-26/15	Distribution	Shifting of 33/11 kV MMRDA DSS including DITC of Electrical Equipment	86.0	0.9	22.07.2025 14.30 hrs.	04.08.2025 16.00 hrs.	05.08.2025 16.00 hrs.	
AEML/MDB/2025-26/16	Distribution	33 kV cable Termination Work at Tower No VAB-27 for Mahananda DSS	40.0	0.4	23.07.2025 11.30 hrs.	05.08.2025 16.00 hrs.	06.08.2025 16.00 hrs.	
AEML/MDB/2025-26/17	Distribution	Construction of Compound Wall at various DSS plots in AEML Area	100.0	1.0	28.07.2025 14.30 hrs.	11.08.2025 16.00 hrs.	12.08.2025 16.00 hrs.	
AEML/MDB/2025-26/18	Distribution	Supply of Smart Energy Meter Test Bench (1 Phase & 3 Phase)	150.0	1.5	25.07.2025 11.30 hrs.	11.08.2025 16.00 hrs.	12.08.2025 16.00 hrs.	
AEML/MDB/2025-26/19	Distribution	Implementation of BLE & QR-Based Asset Lifecycle Tracking Solution	250.0	2.5	30.07.2025 11.30 hrs.	13.08.2025 16.00 hrs.	14.08.2025 16.00 hrs.	
AEML/MDB/2025-26/20	Distribution	Design, Development and Implementation of Blockchain Based Green Energy Certificate Provenance Solution	166.0	1.7	29.07.2025 11.30 hrs.	11.08.2025 16.00 hrs.	12.08.2025 16.00 hrs.	
AEML/MDB/2025-26/21	Distribution	Design, Manufacture, ITC & Maintenance of Automatic Storage and Retrieval System	2,400.0	24.0	28.07.2025 11.30 hrs.	11.08.2025 16.00 hrs.	12.08.2025 16.00 hrs.	
AEML/MDB/2025-26/22	Distribution	Development of office at Kalpataru Shrishti R/s Building, Mira Road (E), Mumbai		0.6	19.07.2025 11.30 hrs.	04.08.2025 16.00 hrs.	05.08.2025 16.00 hrs.	
AEML/MTB/2025-26/08	Transmission	Installation of 08 nos. of additional 33 kV outlets at 220 kV BKC S/S along with protection and communication system	798.1	8.0	22.07.2025 11.30 hrs.	05.08.2025 16.00 hrs.	06.08.2025 16.00 hrs.	

All materials and services will be as per Adani Electricity Mumbai Limited specifications / BOQ.

Prebid meeting will be done in person / electronically / telephonically and same will be communicated separately.

or details with respect to Services / Materials, Qualifying Requirements, Terms & Conditions, Services / Submission of Tender docume please visit our website: www.adanielectricity.com --> Open Tenders. The Tender document will be available on the above link by 15 July, 2025.

enderer must submit their bids online / via electronic submission. Vendor should keep checking the website www.adaniel Date: 15.07.2025

standard Chartered Bank

Retail Collections, 2nd Floor, 23/25 M.G. Road, Fort Mumbai - 400 001.
For further details please contact: Mr. Tirupathi Myakala, Phone: 022-67355093 / 9885667177, Email: Tirupathi.Myakala@sc.com Please refer to the link provided on Standard Chartered Bank/secured creditor's website i.e.

https://www.sc.com/in/important-information/public-sale-notice-of-properties-under-the-possession-of-bank/

E-AUCTION NOTICE

PUBLIC NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES UNDER SARFAESI ACT, 2002 READ WITH PROVISON TO RULE 6(2) & 8(6)
OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

Whereas the undersigned being the Authorised Officer of Standard Chartered Bank, under the Securitisation & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act 2002 ("the Act"), and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("the Rules") issued a demand notice dated 24.02.2023 calling upon the 1) Kapole Advertising Agency 2) Paresh Ratilal Mehta 3) Sarika Paresh Mehta resident of A-702, Arihant Galaxy, Mamlatdarwadi Main Road, Near Gadiwan Hospital, Malad West, Mumbai — 400 064 calling upon them to repay the outstanding amount being Rs.22961077.03/- (Rupees Two Crore Twenty Nine Lacs Sixty One Thousand Seventy Seven & Paisa Three only) by way of outstanding principal, arrears (including accrued late charges) and interests till 21.02.2023 along with further interest @ 10.05% till actual date of payment within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower/Co-Borrower/Director's/Guarantor's having failed to repay the amount, notice was hereby given to the Borrower/Co-Borrower's/Director's/Guarantor's and the public in general that the undersigned being the Authorized Officer of Standard Chartered Bank has taken Symbolic possession of the below secured assets as described herein below of the Borrower / Director / guarantors on 27.06.2023 for recovery of the secured debts dues to Standard Chartered Bank, Retail Collections, 23/25 M.G. Road Fort Mumbai — 400001 branch by exercising the powers conferred upon him under sub-section (4) of Section 13 of the said Act, read with rule 8 of the Security Interest (Enforcement) rules, 2002. Standard Chartered Bank has now decided to put up for E-auction of the Immovable properties and bids are invited by way of E-Tender of "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", AND "WHATEVER THERE IS" basis.

Borrower(s) are hereby given this notice under rule 8(6) and 9(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 to pay the outstanding amount mentioned in the table within 30 days from the date of this notice, failing which the auction of secured asset shall take place. DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All the Piece & Parcel of the Property Flat No. 1505 & 1605 Area admeasuring built up area 2140 sqft 15th & 16th Floor, Bldg. No. B-1, Kanchan Ganga, Lok Everest, Jatha Shankar Dosha Road, Mulund (W), Mumbai – 400 080						
Reserve Price EMD (10%		of Reserve Price)	Bid Amount Incremental			
₹. 37,098,500/-	₹. 3,	709,850/-	₹. 100 000.00/-			
Inspection of the Assets		24.07.2025 between 03:00 PM to 5:00 PM				
Last date and time for submitting online Tende Forms	er & Application	Date: 18.08.2025 Time: 5:00 PM				
Date and Time of E-Auction		The E-Auction will take place through portal assets.matexauctions.com (Web address of e-auction provider) on 19.08.2025 between 11:00 A.M to 1:00 PM with unlimited extensions of 10 minutes each till sale is concluded.				
Contact Person & Phone No		Tirupathi Myakala, Authorised officer — 9885667177				

TERMS AND CONDITIONS OF THE E-AUCTION ARE AS UNDER

1. The property can be inspected on 24th July 2025 between 03:00 PM to 5:00 PM

 The Tender / bid form with the terms and conditions can be obtained online from the website assets.matexauctions.com. The tender form and the terms and conditions would be available on the website from 15thJuly 2025 to 18th August 2025 up to 5:00 PM. The bid/ tender form complying with all necessary terms shall be submitted along with the proof of EMD amount of 3,709,850/- (Rupees Thirty Seven Lakh Nine Thousand Eight Hundred Fifty Only) onwards the Earnest Money Deposit favoring Standard Chartered Bank Deposit through EFT/NEFT/RTGS transfer in favor of Mortgage Suspense Account No. 42705095742; IFSC: SCBL0036078. The earnest money deposit shall not carry any interest. BID form shall be downloaded and duly filled and uploaded to assets matexauctions.com. 3. Last date to submit the bid along with Earnest Money Deposit is on or before 5:00 P.M. on 18th August 2025.

4. Along with the bid form the proposed bidder shall also attach his/her identity proof and the proof of residence such as copy of the passport,

election commission card, ration card driving license etc. and a copy of the PAN card issued by the Income Tax Department of India.

5. Bidders shall hold a valid Digital Signature Certificate issued by competent authority and valid email ID (e-mail ID is necessary for the intending bidder as all the relevant information and allotment of ID & password by M/s Matex Net Pvt Ltd may be conveyed through e-mail).

6. On the auction date all the bids so received would be opened and the bid of the highest bidder, provided it is above the reserve price, may be accepted by the bank. In no eventuality would the property be sold below the reserve price. However, the bidders personally present for the auction shall have the right to further enhance their bid price by a minimum sum of Rs 1,00,000/-, and in the event of higher bid price being offered, the Bank shall have the right to accept the same. After each bid, the window for the next bid shall be open for 5 mins within which the next bid can be placed. The Auction time shall be 120 Minutes from 11:00 A.M. to 1:00 P.M. with unlimited extensions of 10 minutes each.

In case bid is placed in the last 10 minutes of the closing time of the e-Auction, the closing time will automatically get extended for 10 minutes. Thereafter, when the Bank confirms the sale, the purchaser will be required to pay deposit of 25% (twenty-five percent) of the sale price, after adjusting the earnest money deposit, immediately with the undersigned. The balance amount of 75% of the purchase price shall be paid by the purchaser to the undersigned on or before the fifteenth day of confirmation of the sale of the said property or such extended period as may be agreed upon in writing by the parties. In default of payment & within the time as mentioned above, the bank shall be at liberty to forfeit the earnest money deposit and proceed with re-auction of the property. The defaulting purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it may be subsequently sold.

All the payments shall be made by the purchaser by Deposit through EFT/NEFT/RTGS transfer in favour of Mortgage Suspense Account No. 42705095742: IESC: SCBI 0036078

9. On receipt of the sale price in full, the bank shall be issuing a sale certificate in favor of the purchaser and would hand over the possession

10. The said immovable property described in the schedule herein below shall remain and be at the sole risk of the purchaser in all respects including loss or damage by fire or theft or other accidents, and other risk from the date of the confirmation of the sale by the undersigned Authorized Officer. The Purchaser shall not be entitled to annul the sale on any grounds whatsoever.

11. EMD of the unsuccessful bidders will be returned through NEFT/RTGS to the Bidder/ bank account details provided by them in the bid form

and intimated via their email id. 12. For all purposes, sale of the said property is strictly on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", AND "WHATEVER THERE IS" basis. To the best of

the knowledge and information of the Authorized Officer of the bank, no other encumbrances exist on the property 13. All expenses relating to stamp duty, registration charges, transfer charges, taxes, maintenance charges, property tax, electricity and Water charges / TDS and any other charges in respect of the above referred property shall be borne by the successful bidder/purchaser.

14. The Authorized officer is not bound to accept the highest offer or any or all offers, and the bank reserves its right to reject any or all bid(s) without assigning any reasons thereof. 15. The particulars about the properties specified in the tender document have been stated to the best of the information of the Authorized Officer

and the Authorized Officer shall not be answerable for any error, misstatement, or omission in this proclamation. Save and except above, the Bank is not aware of any other encumbrance of the secured asset. 16. The prospective bidders can inspect the property on the date and time mentioned as above

Statutory 30 days' Notice under Rule 9 (1) of the SARFAESI Act, 2002 The borrower / Directors of 1) Kapole Advertising Agency 2) Paresh Ratilal Mehta 3) Sarika Paresh Mehta are hereby notified to pay the dues as mentioned above along with up-to-date interest and ancillary expenses before the date of e-Auction, failing which the Schedule properties will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost.

Date: 15,07,2025

earc Encore Asset Reconstruction **Company Private Limited**

5th Floor, Plot No. 137, Sector- 44 I Gurgaon- 122002 Ph: 0124 - 4527200

Rule 8(1) POSSESSION NOTICE

Whereas, The Authorised Officer of Encore Asset Reconstruction Company Private Limited (Encore ARC) under the Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act, 2002) and in exercise of powers conferred upon him under Section 13(12) of SARFAESI Act, 2002 read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, had issued a Demand Notice dated 23.12.2024 calling upon borrower M/s. Jamadar and Company through its prop. Mr Zoheb Ali M Jamadar (Borrower) and (1) Mr. Zoheb Ali M Jamadar, (2) Mrs. Habiba Zoheb Alin Jamadar (hereinafter collectively mentioned as "Co-Borrower, Guarantors & Mortgagor") to repay the amount mentioned in the notice for the amount of Rs 1,18,47,903/- (Rupees One Crore Eighteen Lakhs Forty Seven Thousand Nine Hundred Three Only) as on 17.12.2024 along with interest at contractual rates till actual repayment/realization, within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower, Guarantors & Mortgagors having failed to repay the amount, notice i hereby given by the undersigned being the Authorised Officer of Encore ARC, to the borrowers and the public in general that the Authorised Officer has taken physica possession of the property described herein below in exercise of powers conferred or me under sub-section (4) of section 13 of SARFAESI Act, 2002 read with Rule 8 of

Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 10th day of July 2025. The Borrower, Guarantors & Mortgagors in particulars and the public in general is hereb cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Encore ARC for an amount of Rs. 1,18,47,903/- (Rupees One Crore Eighteen Lakhs Forty Seven Thousand Nine Hundred Three Only) as on 17.12.2024 along with interest at contractual rates from 18.12.2024 till actual repayment/realization after adjustment of repayment/realization, if any.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

All piece and parcel of land bearing S. No 15,H 1/1/1 ,1/1/5A, ,1/1/5B, 1/1/6 & 1/3/1 totally admeasuring about 86 acres consist of building of different phase of which a developed building known as Eisha Bella Vista, Phase-2, Complex Building-F, Flat No 205, on the 2nd floor Admeasuring 93.18 Sq. Mtrs Carpet area (Inclusive of the areas of Balconies) together with adjoining open terrace and dry terrace admeasuring 20.62 sq Mtrs, i.e 969.00 sq. ft. +34.00dry terrace+222.00 Terrace+18Sq. ft, single upper ground floor covered car parking space bearing no. 05, under the stilt to the said building Kondwada Bk Pune -411048 and which is bounded as under: On or Towards North: Fla No. 204, On or Towards South Adjacent Building club house, On or Towards East Adjacent Building, On or Towards West: Flat No. 206

Sd/- (Javed Khan Encore Asset Reconstruction Company Private Limited Place: Pune



Tel. No. :- 0250 2322449, 0250 2322053 **POSSESSION NOTICE**

Whereas, the undersigned being the Authorised Officer of Bassein Catholic Co-operative Bank Ltd, Papdy, Vasai, Dist-Palghar, under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notices calling upon the Borrower 8 others to repay the amount mentioned in the said Notice, within 60 days from the date of receipt of the said

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the Public in

general, that the undersigned has takenthepossession of property, described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act, read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules. 2002 and as per order of DM, through concerned Tahsildar Authority.

The Borrower in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bassein Catholic Co-op. Bank for ar amount mentioned below plus interest thereon and all other dues/charges.

Sr. No.	Borrower Name, A/c No. and Branch	Description of secured Assets under possession	Outstanding dues as per Demand Notice and Date of Demand Notice	Type of possession and date of possession
1	Mr. Dilip Shankar Salunke HSGLN 14 Palghar Branch	Flat No. A/101, 1st Floor, A wing, Om Sai Apartment, (Om Sai Nagar), Near Patel Bakery, Opp. Siya Masjid, at Ramnagar, Navali, Palghar Road, Tal. and Dist. Palghar	23.06.2022	Physical Possession 04.07.2025
2	Mrs. Rupali Jagganath Gawad HSGLN 2 Palghar Branch	Flat No. 102, First Floor, Aditya Apartment, Mahim, Tal. & Dist. Palghar		Physical Possession 04.07.2025
3	Mr. Umesh Anant Bhoir SSLN 34 SSLN 35 Dahanu Branch	Flat No. B/303, 3rd Floor, Jayraj Apartment, Dahanu Gaon, Dahanu, Dist. Palghar		Physical Possession 07.07.2025
4	Mr. Abdul Razaque Suleman Memon PMLN 3 Giriz Branch	Flat 202, 2nd Floor, Maimuna Apt., Village Malonde, Vasai West	Rs. 15,02,794/- 13.11.2023	Physical Possession 09.07.2025

Sd/-Date :- 09.07.2025 **Authorised Officer** Bassein Catholic Co-operative Bank Ltd. Place :- Vasai, Palghai



तमाम जनतेला कळविण्यात येते कि माझे अशील श्री. अशोक तळशीराम अडसळ यांच्या मालकीर्च एक सदनिका आहे त्याचा तपशील पढील प्रमाने चेंबर शिवस्मति को.ऑप. हौ.ँसो.लि. बिल्डिंग २२ सदनिका क्रमांक ७५८ तळ मजला. सभाष नगर. चेंबर -४०००७१ सदर माझ्या अशीलांच्या नावाक असलेले वरील सदनिकेचे शेअर्स सर्टिफिकेट (SHARE CERTIFICATE) शेअर्स सर्टिफिकेट क्रमांक 02, माझे अशीलांकडून पनवेल ते कामोठे प्रवास करत असताना हरवलेले आहे व त्याची तक्रार मी दिनांक 28/4/2025 रोजी कामोठे पोलिस ठाणे येथे मिसिंग रजि. नोंद क्रमांक ५४४/२०२५ अन्वये दिलेली आहे म्हणून सदर गहाळ झालेल्या शेअर्स सर्टिफिकेट व सदनिकेच्या अनघगाने कोणाची हरकत, दावा, पोटगी, वा अन्य तत्सम कोणत्याही बोजाच्या, वहिवाटीचा दावा असल्यास त्या व्यक्तिनि. संस्थानी. त्यांच्याकडे असणाऱ्या कागदपत्रांस लेखी हरकत ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून 14 दिवसांच्या आत खालील पत्यावर सादर करावी विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकती, दाव्यांची हरकत घेतली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. तसेच सदर शेअर्स सर्टिफिकेट कोणत्याही बँकेकडे किवा आर्थिक संस्थेकडे गहाण ठेवलेले नाही. अँड. निलेश बाळू झंजाड ही जाहीर नोटिस जनहितार्थ प्रसिद्ध केली आहे.

बी/104 सफायर सी. एच. एस. लि. सेक्टर 22 प्लॉट 33/34, कामोठे ता. पनवेल जि. रायगड मो. 9920475801 यूनियन बेंक 🕼 Union Bank

फोर्ट, मुंबई- ४००००१. वेबसाईट:- https://www.unionbankofindia.co.in ई-मेल: Ubin0553352@unionbankofindia.bank

हपया १३.०७.२०२५ रोजीस फ्रि प्रेस जर्नल आणि नवशक्ति मध्ये प्रकाशित आणि १४.८.२०२५ दिनांकित ई-लिलाव करिता ई-लिलाव विक्री सूचनेचा संदर्भ घ्यावा. ह्या वृत्तपत्रात कर्जदार संच क्र. ७, में महावीर एंटरप्रायजेस (संच क्र. १,२,३), संच क्र. ८:- में निकुंज सेल्स कॉर्पोरेशन, मालक आणि संच क्र. ९, मे वैभव केमिक्ल्स च्या संदर्भात मिळकत प्रकार प्रत्यक्ष ऐवजी सांकेतिक म्हणून वाचावे. ई-लेलाव विक्री सूचनेमध्ये नमुद केलेला इतर तपशील जशास तशा राहतील.

TSB भारतीय स्टेट बैंक श्ला मजला, व्होल्टास हाऊस, 'ए' डॉ. आंबे श्ला मजला, व्होल्टास हाऊस, 'ए' डॉ. आंबे रोड, चिंचपोकळी (पूर्व), मुंबई – ४०० ०३३ १ला मजला, व्होल्टास हाऊस, 'ए' डॉ. आंबेडकर

(नियम ८(१) कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) **ज्याअर्थी,** निम्नस्वाक्षरीकार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रेकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करू दिनांक ३०.०४.२०२५ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार <mark>श्री. राहल तुकाराम गडकरी आणि श्रीमती</mark> सुषमा राहुल गडकरी (एचएल खाते क्र.४०८०३९८३७६१/टॉप अप ४०८८३२०५७४३) यांस सूचनेतील पुरुण नमुट् रक्तम ३०.०४.२०२५ रोजीसप्रमाणे रु. २३,७६,१८६/ – (रुपये तेवीस लाख शहाहत्तर हजार एकशे शहाऍशी मात्र) या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते . की, निम्नस्वाक्षरीकारांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून यांच्या मालकीचे खालील नमूट् वर्णन करण्यात आलेल्या **सांकेतिक कब्जा** सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर नियमावलीच्य

नेयम ८ अन्वये ह्या **११ जुलै २०२५** रोजी घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट **बँक ऑफ इंडिया** करीता रक्कम रू. ३०.०४.२०२५ **रोजीसप्रमाणे रु. २३,७६,१८६/** – सह त्यावरील व्याज, परिव्यय आणि अनुषंगिक प्रभारासाठं

तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष्

स्थावर मिळकतीचे वर्णन<u>ः</u> ३ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २३, मोजमापित ३७० चौ. फूट, ३४.३८ चौ. मीटरच्या समतुल्य बांधकामित जय नवनाथ सीएचएस लि., वसंत वाडी, संत नामदेव पथे, डोंबिवली पूर्व, तालु. कल्याण, जिल्हा ठाणे ४२१२०१ येथे स्थित. लिफ्टशिवाय तळमजला आणि चार वरच्या मजल्यांचा समावेश असलेले ज्ञात मिळकतीचा तो सर्व भाग आणि विभाग.

देनांक : ११ जुलै २०२५ ठिकाण: डोंबिवली स्टेट बँक ऑफ इंडिया

> HDFC BANK We understand your world

एचडीएफसी बँक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : एचडीएफसी बँक हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प), मुंबई = ४०० ०१३. [कॉरपॉरेट ओळख क्रमांक - L65920MH1994PLC080618] [ई-मेलः shareholder.grievances@hdfcbank.com] विषयाईटः www.hdfcbank.com] [दूरध्वनी क्र - 022 39760001 / 0012]

याद्वारे ही सूचना देण्यात येते की, खालील समन्याय शेअर प्रमाणपत्र हरवले / गहाळ झाले आहेत / सापडण्या नाहीत असे सूचीत करण्यात आलेले आहे आणि नोंदणीकृत भागधारकांनी प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र निर्गमित करण्यासार्ठ बॅके कडे अर्ज केलेला आहे.

l	अनु. क्र	एल/एफ क्र	भागघारकांची नावे	विभिन्न क्रमांक पासून पर्यंत	प्रमाणपत्र क्रमांक	शेअर्सची संख्या
l	8	০২২४१४७	सुधा सीताराम दातार एकत्रित सीताराम भालचंद्र दातार	६५३६३६१–६५३८३६०	3928	2000

गधारीत कागदपत्रे आमच्या हस्तांतरण एजन्टस् आणि प्रबंधकांकडे कार्यालयात म्हणजेच डेटामॅटीक्स बिझनेस सोल्युशन लिमिटेड, प्लॉट नं बी – ५ पार्ट बी. क्रॉस लेन एमआयडीसी, मरोळ, अंघेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३, लिखित स्वरुपा सदरहु दावे या सूचनेच्या जाहीराती पासून १५ दिवसांमध्ये दाखल केले पाहीजेत, त्यानंतर अशा प्रकारचे दा विचारात घेतले जाणार नाहीत आणि प्रबंधक जानेवारी २५, २०२२ रोजीच्या सेबी सर्क्यूलर क्र. SEBI/HO/MIRSD, MIRSD_RTAMB/P/CIR/2022/8 च्या अनुसार निश्चितीपत्र जारी करतील. निश्चितीपत्र हे आमचे प्रबंधक म्हणजेच डेटामॅटीक्स बिझनेस सोल्युशन्स लिमिटेडद्वारे पाठवले. यानुसार, मूळ शेअर प्रमाणपत्रे रदद करण्यात येईल. प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी केल्यानंतर, कोणत्याही व्यक्तिने मूळ शेअर प्रमाणपत्राशी व्यवहार केल्यास त्यांनी तो स्वतःच्य

एचडीएफसी बॅक लिमिटेड सार्व

अजय अगरवा

सही/

कंपनी सचिव, गट प्रमुख–सचिवालय आणि गट देखरे

रजिस्टर द्वारे/ए/डी/दस्ती/चिटकवणे कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ॥, मुंबई येथे

वित्त मंत्रालय, भारत सरकार २रा मजला, एमटीएनएल इमारत, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४०० ००५ दि रिकव्हरी ऑफ डेब्ट्स ॲण्ड बँक्रप्टसी ॲक्ट, १९९३ सहवाचता दि सेकंड शेड्युल टू दि इन्कम टॅक्स ॲक्ट १९६१ च्या नियम ५३ अन्वये विक्री उद्घोषणा मांडण्याकरिता सूचना

निशाणी क्र. ११ पुढील दिनांक: ०५.०८.२०२५

बँक ऑफ इंडिया

दिनांक : १४.०७.२०२५

विरूध्द

१. श्री. जयमिक जितेंद्र शाह, मे. व्हीनस क्रिएशन्सचे मालक, ४, पहिला मजला, मुंबादेवी मेंशन सी-ओनर्स हाऊसिंग को. ऑप. प्राय. लि., २१-२३, धारीजी स्ट्रीट, मुंबई-४०००३ २. श्री. भाविन शाह, प्लॉट क्र. ८५, गुरुकुपा इमारत, ५वा मजला, ५०१, जैन मंदिराजवळ जवाहर नगर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई -४०००६२.

ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसूली न्यायाधिकरण क्र. २, मुंबई याद्वारे मंजूर ओ.ए. क्र ५७०/२०१७ मधील वसुली प्रमाणपत्र क्र. १०७/२०२३ निर्गमित केले होते. निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूर स्थावर मिळकतीच्या विक्रीचे आदेश दिले.

तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की विक्रीची उद्घोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरिता ०५.०८.२०२५ रोजी दु. १२.०५ वा. ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला सदर मिळकती किंवा त्यांच्या कोणत्याहें भागाशी संबंधित कोणताही बोजा, प्रभार, दावे किंवा दायित्वे निम्नस्वाक्षरीकारांना कळविण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात

मिळकतीचे परिशिष्ट गाला क्र. ४ आणि ५, तळमजला, कोहिनूर इंडस्ट्रीयल इस्टेट, बी-विंग, बीके क्र. ९५७ जवळ, स्टेशन रोड, उल्हासनग , जिल्हा ठाणे (महा.), यू. क्र. २६, पत्रक क्र. ४०, सीटीएस क्र. १६४७५, एफ-१/६ युनिट क्र. २६, मोजमापि

अधीन राहील

सदर ९ जन २०२५ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्यासह दिले.

प्रति, १. वीज विभाग

कर्जदार/सह-कर्जदारांचे नाव/कर्ज खाते

क्रमांक (डीएचएफएल ओल्ड लॅन आपि

आयसीआयसीआय न्यू लॅन)

११०००००३४२१ आणि न्यु आयसीआयसीआय

लॅन क्र. क्युझेडव्हीएसआय००००५०३१२८३

भावेश महेंद्र उपाध्याय आणि छायाबेन भावेश

उपाध्याय - ओल्ड डीएचएफएल लॅन क्र.

दिनांक : जलै १५. २०२५. ठिकाण: ठाणे

दिनांक : जुलै १५, २०२५, ठिकाण: महाराष्ट्र

डीआरटी- ॥, मुंबई . २. एमआयडीसी/तलाठी/सिडको/बीएमसी–स्थानिक अधिकारी आयकर विभाग, जीएसटी द.

ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा: मेझानाईन मजला. २१. वीणा चेंबर्स. दलाल स्टीट

शुद्धिपत्र

ठिकाणः मुंबई दिनांक:१५.०७.२०२५

मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड motilal oswal सीआयएनः यु६५९२३एमएच२०१३पीएलसी२४८७४१, नोंद. कार्यालय : मोतीलाल ओसव टॉवर, रहिमतुल्ला सयानी रोड, एसटी डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई – ४०००२५, सीएस : ८२९१८८९८८८

वेबसाईट: www.motilaloswalhf.com, ईमेल: hfquery@motilaloswal.com

प्राधिकृत अधिकारी

यनियन बँक ऑफ इंडिया

जाहिर सूचना

मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड (''एमओएचएफएल'') (पूर्वी ''ऑस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड'' म्हणून ओळखले जाणारे) याद्वारे स्वप्निल संजय जाधव आणि स्वाती स्वप्निल जाधव या कर्जदाराना (वापुढे एकतिनपणे ''कर्जदार'' म्हणून संदर्भित) कर्ज खाते क्र. एलएक्सकेएएल००४१६-१७००४६१६२ यांना सूचना देत आहे की त्यांनी त्यांच्या वैयक्तिक वस्तु/सामान ''फ्लॅट क्र. १०३, १ला मजला, इमारत क्र. २३, मैत्री पार्क, सर्व्हें क्र. ११४(भाग), काल्हेर, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र– ४२१३०२ येथे स्थित मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग'' म्हणजेच तारण मत्ता ('तारण मत्ता') येथून् ७ दिवसांच्या कालावधीत काढून टाकाव्यात, ज्याचा प्रत्यक्ष ताबा सरफेसी कायदा, २००२ च्या तरतुरींचे पालन करून कडे आहे. कर्जदारांना पुढील माहिती देण्यात येत आहे. जर कर्जदारांनी ७ दिवसांच्या निर्धारित कालावधीत त्यांच्या वैयक्तिक वस्तू/सामान सदर तारण मालमत्तेतून काढून टाकण्यात अयशस्वी ठरले, तर एमओएचएफएलला जाहिर लेलाव आयोजित करून किंवा अशा मालमत्ता खरेदी करण्यास इच्छुक पक्षांकडून कोटेशन मिळवून कायद्यानुसार त्या वैयक्तिक वस्तू/सामानाची विल्हेवाट लावण्याचा अधिकार असेल.

ठिकाण : महाराष्ट्र मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड करित दिनांक: १५.०७.२०२५ प्राधिकृत स्वाक्षरीकार भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल

परिशिष्ट IV-A

ग्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम 2002 चा नियम 8(6) आणि नियम 9(1)च्या नियमान सेक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलावाची विक्री सूचना.

सर्वसामान्य जनतेला आणि विशेषत: कर्जदारांना तसेच हमीदारांना सूचीत करण्यात येते की, खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता सुरक्षित कर्जदात्यांनी गहाण केली गेली होती त्या मालमत्तेवर सुरक्षित कर्जदात्याच्या प्राधिकृत अधिकारीने **सम्मान कॅपिटल लिमिटेड (पूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग** गयनान्स लि. म्हणून ओळखले जायचे) [CIN : L65922DL2005PLC136029] (''सुरक्षित कर्जदार'') तर्फे **वास्तविक ताबा** घेतला आहे. ज्याचा <mark>31.07.2025 रोजी सध्याकाळी 05.00 ते</mark> **06.00** पर्यंत '<mark>'जेथे आहे'', ''जसे आहे'' आणि ''जे काहीपण आहे'',</mark> ची वसूली साठी **कर्ज खाते न.** HHLBAD00340157 साठी रु. 40,53,290/- (रुपये चाळीस लाख त्रेपन्न हजार दोनशे नव्वद **फक्त)** उर्वरित मूलधन, उर्वरित (विलंबशुल्क) आणि दिनांक **08.07.2025** पर्यंत व्याज कर्जाच्या अटींनुसार कर्ज करार आणि इतर संबंधित कर्ज दस्तऐवजाच्या संदर्भात लागू भविष्यातील व्याज 09.07.2025 पासून कायदेशीर खर्च किंवा इतर शुल्का सह प्रभावी होऊन जो ओमेंद्र कुमार सिंह आणि **सरोज सिंह** याची मालमत्ता सुरक्षित कर्जदाराच्या द्वारे कर्जाच्या वसूली साठी विकली जाईल.

सदर मालमत्तेच्या लिलावासाठी आरक्षित रक्कम **रु. 17,15,000/- (रुपये सतरा लाख पंधरा हजार** फक्त) आणि अर्नेस्ट मनी डिपॉजिट (''**ईएमडी**'') रु. 1,71,500/- (रुपये एक लाख एक्काहत्तर **हजार पाचशे फक्त)** म्हणजेच अनामत ठेव रक्कम राखीव किमतीच्या 10% असेल.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र. 803, आठवा मजला, सी-विंग, बिल्डिंग टाइप 22/1, 44.04 चौ. मी. मोजमापाचे कार्पेट क्षेत्र, ''मोहन नॅनो इस्टेटस'' नामक प्रकल्पाच्या स्कीममध्ये, कॅन्डाइस, सर्व्हे क्र. 24/25, मोहन सबर्बिया जवळ, अयप्पा देवळासमोर, खोजखुटवली, अवरनाथ पश्चिम, ठाणे–421501, महाराष्ट्र.

विक्रीच्या तपशीलवार नियम व अटींसाठी कृपया सुरक्षित कर्जदाराच्या www.sammaancapital.com या वेबसाईटवरील लिंक पाहा; संपर्क क्र : 0124-6910910, +91 7065451024, ई-मेल auctionhelpline@sammaancapital.com. बोली लावण्यासाठी, www.auctionfocus.in वर

तारीख : 10.07.2025 (पूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लि. म्हणून ओळखले जायचे)

रिजनल स्ट्रेस्ड ॲसेटस् रिकव्हरी ब्रांच, बँक ऑफ बडोदा, क्षेत्रीय कार्यालय, १ला मजला, महालक्ष्मी टॉवर्स, तिथल रोड वलसाड, गुजरात - ३९६००१. दरध्वनी २६३२-२४१४५४,

सम्मान कॅपिंटल लिमिटेड

जोडपत्र Ⅳ (नियम ८(१)) कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **बँक ऑफ बडोदा** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०२.०३.२०२२ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार / हमीदार/ गहाणदार मे. एमएलएस प्रिंट ओ पॅक, श्री. अविनाश सुशील झुनझुनवाला, श्री. अमित एस. झुनझनवाला, सौ. जमुनादेवी एस झुनझुनवाला आणि श्री. सुगील एस. झुनझुनवाला यांना सूचनेन नमूद केलेली रक्कम २८.०२.२०२२ रोजीसप्रमाणे रु. ३,७७,२९,६८१.००/–(रुपये तीन कोटी सत्यात्तर लाख एकोणतीस हजार सहाशे **एक्याऐंशी मात्र)** सह पुढील व्याज आणि खर्चाची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/हमीदार/गहाणदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार/हमीदार/गहाणदाः आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णन मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून दिनांक ह्या **१० जुलै, २०२५** रोजी घेतला.

विशेषत: कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ बडोदा यास २८.०२.२०२२ रोजीसप्रमाणे रु. ३.७७.२९.६८१.००/-(रुपये तीन कोटी सत्यात्तर लाख एकोणतीस हजार सहाशे **एक्याऐंशी मात्र)** सह संपूर्ण प्रदानापर्यंतचे त्यावरील पुढील व्याज आणि खर्चाच्या भाराअधीन राहील गरण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्य

तरतुदींकडे कर्जदार यांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन :

श्री. अमित एस. झुनझनवाला, सौ. जमुनादेवी एस. झुनझुनवाला आणि श्री. सुशील एस. झुनझुनवाला यांच्या नावे उभारित आणि सीटीएस क्र. २२ए, बजाज हॉलच्या समोर, एस. व्ही. रोड, मालाड (प), गाव चुंचवली, तालुका बोरीवली, मुंबई – ४००१०१ धारक जमिनीवर स्थित सोनमर्ग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. अशा ज्ञात इमारतीच्या ई विंगच्या ५०्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ५०३ सह बिल्ट अप क्षेत्र मोजमापित ८००.०० चौ. फू. . त्यासह कार पार्किंग स्पेस क्र. १२, मोजमापित १११.०० चौ. फू. मधील ते सर्व हक्क, हितसंबंध आणि नामाधिकार आणि सीमाबद्धता पढीलप्रमाणे:

पूर्व: मोकळी जागा, पश्चिम: मोकळी जागा, उत्तर: फ्लॅट क्र. ५०४, दक्षिण: मोकळी जागा. दिनांक: १०.०७.२०२५

मागणी सूचनेची

सूचनेतील रक्कम (रु.)

नोव्हेंबर ३०. २०२४

6.08.865.26/-

प्राधिकृत अधिकारी, आयसीआयसीआय बँक लिमिटेड

प्राधिकृत अधिकारी, आयसीआयसीआय बँक लिमिटेड

वसई

प्राधिकृत अधिकारी, बँक ऑफ बडोद जाहीर नोटिस

सर्व जनतेस ह्या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की खालील परिशिष्टात सविस्तर नमद केलेली स्थावर मिळकत माझे अशील ह्यांनी श्री हिरेनकुमार राजाराम म्हात्रे व सौ. रेखा हिरेनकुमार म्हात्रे ह्यांचे कडून खरेदीखताने विकत घेण्याचे ठरविले आहे असन कोणत्याही व्यक्तीस अथवा व्यक्तींना किंवा लिखित परीशिष्टात सविस्तरपणे वर्णन केलेली स्थावर मालमत्ता /मिळकती संबंधित किंवा वर किंवा मध्ये कोणताही हक्क, मालकी हक्क, हितसंबंध, आणि मागणी असल्यास, वारसा, बक्षीस, इच्छापत्र एकत्रित प्रभार, गहाण, विक्री, भाडेपट्टा, कब्जा, कूळ आदी व अन्य प्रकारचा हक्क व हितसंबंध असल्यास त्यानी त्याची लेखी हरकत पुराव्यानिशी हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाच्या आत खालील पत्त्यावर कळवावे अन्यथा, असे समजण्यात येर्डल की कोणतेही त्यक्ती किंता व्यक्तीचे दावा अस्तित्वात नाहीत किंवा सदर स्थावर मिळकतीच्या संबंधित कोणताही असा दावा,, मालकी हक्क, आणि हितसंबंध सोडून दिल्याचे गहीत धरले जाईल आणि आमचे अशील सदरचा खरेदी व्यवहार पूर्ण करतील, ह्याची नोंद घ्यावी.

ता. वसई जि. पालघर आणि दुय्यम निबंधक वसई यांच्या अधिकार क्षेत्रातील घर मिळकत मालमत्ता | क्षेत्र कर आकारणी चौ. फुट 🛛 रु. 750 461.00

सुशांत बळवंत पाटील, वकील शॉप नं १, वर्षा पॅलेस कोऑसोलि कार्श नगर, गोडदेव गाव, भाईंदर (पूर्व), ता. जि. ठाणे ४०१ १०५ PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Madanlal Ganeshmal Shah, owner of Flat No. 1D, 1st. Floor, High Peak Apartments, 20-A, S.V. Road, Bandra (West), Mumbai – 400 050 has lost/misplaced his Share Certificate No. 4 (Four) consisting of 5 Shares bearing distinctive nos. 16 to 20 (both inclusive) issued by the High Peak Co-operative Housing Society Limited and has applied for a Duplicate Share Certificate in lieu of the said Original Share Certificate No. 4 (Four).

Any person or institute having any claim objection, title, interest or legal right of any nature whatsoever to the issuance of the Duplicate Share Certificate as above are hereby required to make the same known in writing to The Secretary, High Peak Co-operative Housing Society Limited, 20-A, S.V. Road, Near Bandra Talao, Bandra (West), Mumbai – 400 050 within 14 days from the publication of this notice along with copies of necessary documents and other proofs in support thereof failing which the Society shall proceed to issue the Duplicate Share Certificate in the name of Mr. Madanlal Ganeshmal Shah. in respect of the above mentioned flat and complete all process of the Society without any reference or regard to any such claim or interest which shall be deemed to have For and on behalf of High Peak C.H.S.L

इंडियन ओव्हरसीज बँक

मुंबई-चकाला, प्लॉट क्र. १, तरुण भारत सोसायटी, चकाला, सहार रोड, सिगारेट फॅक्टरी समोर, अंधेरी पूर्व,

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)[नियम ८(१)] ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी इंडियन ओव्हरसीज बँकचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक **१२.०९.२०२४** रोजी एक **मागणी सूचना** जारी करून कर्जदार/गहाणखतदार/हमीदार मे. एच आर कन्स्टक्शन, श्री. हारून रसुल पठाण (मालक), आणि श्री. रसूल रहमान शाह पठाण (हमीदार) श्री. हसम रहमान शाह पठाण (हमीदार), फ्लॅट क्र. ४०१, ४था मजला, इमारत क्र. ई-४, विंग बिंद्रा ऑर्किड, ११, ऑर्किड अपार्टमेंट्स, बिंद्रा कॉम्प्लेक्स, महाकाली **केव्हज रोड, अंधेरी पूर्व, मुंबई–४०००९३** (यानंतर "कर्जदार" असे उल्लेखित) यांना पुचनेतील एकुण रक्कम १२.०९.२०२४ रोजीस **रु. २४,२२,२७४.२२ (रुपये** चोवीस लाख बावीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर आणि पैसे बावीस मात्र) सह वसुलीच्या दिनांकापर्यंत सांपार्श्विक दर आणि कराने पुढील व्याज, प्रभार इ. या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. (१) कर्जदार रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि

सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **१० जुलै २०२५** रोजी घेतला. (२) विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की. मिळकतीशी व्यवहार करू नये आणि अशा मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा इंडियन ओव्हरसीज बँकच्या रक्कम १२.०९.२०२४ रोजीस रु. २४,२२,२७४.२२ (रुपये चोवीस लाख बावीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर आणि पैसे बावीस मात्र) प्तह वसुलीच्या दिनांकापर्यंत सांपार्श्विक दर आणि कराने पुढील व्याज, प्रभार इ. मागणी सूचनेतील उपरोक्त तारखेपासून ते मागणी सूचनेच्या निर्गमनानंतर कोणतीही परतफेड ्र केल्यास ती वजा देयाच्या तारखेपर्यंत या रकमेच्या भाराअधीन असेल. कब्जा घेतल्याच्या तारखेरोजीस देय थकीत रक्कम ३०.०६.२०२५ रोजी रु. २६,१६,४०९/- (छव्वीस लाख सोळा हजार चारशे नऊ मात्र) देय सह प्रदानाच्या तारखेपर्यंत सांपार्श्विक दर आणि करारानुसार पुढील व्याज, प्रभार इ.

(३) तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम

स्थावर मिळकतीचे वर्णन

मिळकतीची सीमाबध्द द्वारे

पश्चिम: गावाची सीमा दिनांक: १०.०७.२०२५ ठिकाण : मुंबई चकला

नोंतणीकत कार्यालयः आयसीआयसीआय बँक टॉवर, जेबी बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स, बांद्रा (ई), AICICI Home Finance मुंबई-४०००५१

कॉर्पोरेट कार्यालयः आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००५९

शाखा कार्यालय : प्रीमेसेस क्र.२०१, २रा मजला, वेस्ट व्हयू, आयसीआयसीआय बँक समोर, वीर सावरकर रोड, ठाणे–४००६०२

अँण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासन ६० दिवसात सचनेत नमद केलेली रक्कम चकती करण्यासाठी खालील नमद कर्जदारांना मागण सचना जारी केल्या आहोत.

ारखेरोजीस सद्रह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सद्रह नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खाली वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहाः करु नये आणि सदरहू मिळकतीच्या देवघेवींचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील गरण मत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे कलम १३च्या उप-कलम (८) च्या तरत्दीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

अ. कर्जदार/सह-कर्जदाराचे नाव/ मागणी सूचनेची मिळकतीचे वर्णन/ कर्ज खाते क्रमांक कब्जाची तारीख तारीख / मागणी नाव सूचनेतील रक्कम (रु.) मार्कस डिस्कौझा (कर्जदार). फ्लॅट क्र.४०२, ४था मजला, ए१-ए टाईप च्या बिल्डिंग क्र.२, इप्सित नवोदय फेज १०-०१-२०२५ ठाणे अनिता बिंदुमाधव आचार्य (सह ३, मौजे शिरगाव, तालुका पालघर, गट क्र.९९५/१, जुने सातपाटी रोड, जवाहर नवोदय विद्यालय जवळ, पालघर, महाराष्ट्र-४०१४०४./ १८,३५,८३०.४६/ एनएचएमयुएम००००१२५०५७४. कब्जाची तारीख-११-०७-२०२५

ग्रील नमूद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (ए-फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल

आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड ठिकाण: पालघर

सांकेतिक कब्जा सूचना

वरील नमूद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२

च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सुचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल.

- ३८२३३०/ जलै ०९. २०२५

सांकेतिक कब्जा सूचना

निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकत अधिकारी म्हणन सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनात्शियल ॲसेटस ॲण्ड

एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये

प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद

कर्जदारांना (दीवाण हाऊसिंग फायनान्स लि. द्वारे आयसीआयसीआय बँकेला देण्यात आलेल्या अभिस्तांकना अंतर्गत) डीएचएफएल आणि कर्जदार यांच्या

दरम्यान झालेल्या कर्ज कराराला अनुसरुन गृहकर्ज सुविधा मंजूर करण्याच्या संदर्भात तारणाच्या अंमलबजावणीच्या संबधातील मागणी सूचना जारी केली आहे.

कर्जदारांनी सदरहू रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे, म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी

खालील नमुद्र तारखे रोजीस सदरह अधिनयमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा

वापर करून खालील वर्णिलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सतर्क करण्यात येते की, त्यांनी

सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करु नये आणि सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या प्रभाराच्य

मिळकतीचे वर्णन/

फ्लॅट क्र. जे/३०१, ३रा मजला, ब्लॉक जे, मारुती हेरिटेज, विजय पार्कच्या समोर

प्रकाश हिंटी हाथ स्कलच्या मागील बस स्टॉप टी पी स्क्रिम क ६६ चा सर्व्हे क

१७६, १७७/१, १७७/२, १७७/३, १७७/४ आणि १८१, एफ.पी. क्र.

४८/१/१/२ आणि ४८/१/१/३ (साजीपूर बोगा), नरोडा, गुजरात, अहमदाबाद

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १, हिंदि हिंदी है । पांचा काचारायः जावताजाज्ञाच्याः व स्तरात, सामान्य प्राचित है । पांचित है । पांचा काचारायः जावताजाज्ञाच्याः व स्तरात, सामान्य पांचा । पांचा ।

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १,

निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना (दीवाण हाऊसिंग फायनान्स लि. दारे आयसीआयसीआय बँकेला देण्यात आलेल्या अभिस्तांकना अंतर्गत) डीएचएफएल आणि कर्जदार यांच्य दरम्यान झालेल्या कर्ज कराराला अनुसरुन गृहकर्ज सुविधा मंजूर करण्याच्या संदर्भात तारणाच्या अंमलबजावणीच्या संबंधातील मागणी सूचना जारी केली आहे. कर्जदारांनी सदरहू रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे, म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखे रोजीस सदरह् अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह् नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराच वापर करून खालील वर्णिलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला यादारे सतर्क करण्यात येते की. त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करु नये आणि सदरह मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या प्रभाराच्य

अ.	कर्जदार/सह-कर्जदारांचे नाव/कर्ज खाते	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची	शाखेचे
क्र.	क्रमांक (डीएचएफएल ओल्ड लॅन आणि	कब्जाची तारीख	तारीख/ मागणी	नाव
	आयसीआयसीआय न्यू लॅन)		सूचनेतील रक्कम (रु.)	
٤.	सुभाष एन भालेराव आणि ज्योती सुभाष	प्लॅट क्र. २०३, २रा मजला, विंग ए, इमारत ४, ग्राम पंचायत घर क्र.	जानेवारी २३, २०२५	वाडा
	भालेराव:- जुना डीएचएफएल लॅन क्र.	६/६९९/२०३, ब्रह्मा संकुल, शिवाजी नगर जवळ, सर्व्हे क्र. हिस्सा	₹.	
	२६७००००२४० आणि नविन डीएचएफएल	क्र. १४१/७ पैकी जुना सर्व्हे क्र. १४१/ए७, गाव वाडा, पालघर-	७,८९,३३९.८४/-	
	लॅन क्र. क्यूझेडडब्युएए००००५०२१६६५	४०१४०४/जुलै ११, २०२५		
٦.	सुनिता सतीश मरोठिया आणि सतीश जे	फ्लॅट क्र. ३०३, ३रा मजला, विंग ए, सैफी पार्क को-ऑपरेटिव्ह	मार्च ०७, २०२५	मुंबई
	मरोठिया:- जुना डीएचएफएल लॅन क्र.	हाऊसिंग सोसायटी लि., आरएनपी पार्क, जुना सर्व्हे क्र. १८७, नविन	₹.	
	१८५००००१३०५ आणि नविन डीएचएफएल	सर्व्हे क्र. ३८, हिस्सा क्र. १९, गाव खारी, मीरा भाईदर	१३,३०,५४८.५२/-	
	लॅन क्र. क्युझेडव्हीआरआर००००५०११३५४	महानगरपालिका, भाईंदर पश्चिम, ठाणे- ४०११०१/जुलै ११, २०२५		

च्या नियम ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल.

दिनांक : १५.०७.२०२५

ठिकाण : मुंबई

एडलवैस ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी लिमिटेड करिता (ईएआरसी ट्रस्ट एससी ४८९ चे ट्रस्टी)

Edelweiss

वर उल्लेखित परिशिष्ठ गावामौजे मालजीपाडा been waived for all intents & purposes. Sd/-Secretary सही Date: 15/07/2025

(मुंबई-चकाला शाखा)

मुंबई-४०००९९, फोन क्र. : ०२२-२८३००५७०

ईमेल आयडी : iob0756@iob.in (जोडपत्र IV)

(८) च्या तरतुदीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

मिळकतीचा ज्यामध्ये फ्लॅट क्र. ४०१, ४था चौक, ऑर्किड अपार्टमेंट, इमारत क्र. ई४, बिंद्रा कॉम्प्लेक्स, महाकाली केव्हज रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३ यांचा समावेश आहे येथे स्थित असलेल्या मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग.

उत्तर: गावाची सीमा दक्षिण: एम व्ही रोड पूर्व: तुळशी पाईपलाईन

प्राधिकृत अधिकारी इंडियन ओव्हरसीज बँक

प्रत्यक्ष कब्जा सूचना

निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडचे प्राधिकत अधिकारी म्हणन सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस

कुचना जात करना जातता. कर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद

दिनांक: जुलै १५, २०२५, प्राधिकत अधिकारी

शुध्दिपत्र

एडेलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

सीआयएन : यु६७१००एमएच २००७पीएलसी१७४७५९ रिटेल सेंट्रल आणि नोंदणी कार्यालय : एडलवैस हाऊस, सीटीएस रोड लगत, कलिना, मुंबई-४०००९८ लिलाव सूचनेकरिता शुध्दिपत्र

१७–०६–२०२५ रोजी प्रकाशित आणि ०२–०७–२०२५ रोजी प्रकाशित शुद्धिपत्र आणि १३.०६.२०२५ दिनांकित सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (''रुल्स'') च्या नियम ८(६) व ९(१) च्या परंतुकान्वये स्थावर तारण मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना करिता शुध्दिपत्र

खालील खात्यामधील एडलवैस ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी लिमिटेड दारे या वर्तमानपत्रामध्ये ०२-०७-२०२५ रोजीस प्रकाशित लिलावाच मुदत वाढ करिता शुध्दिपत्राचा पुढील भाग म्हणून १७-०६-२०२५ रोजी प्रकाशित ई- लिलाव विक्री सूचनेच्या संदर्भात

कर्ज खाते क्र./ विक्री करणाऱ्या संस्थेचे नाव	कर्जदार/ सह-कर्जदाराचे नाव	विश्वस्त नाव	गहाण ठेवलेल्या मिळकतीचा पत्ता	सुधारणा		
एचएल/०२३६/एच /१७/ १०००२१	१. नितेश विलास काळे ("कर्जदार आणि गहाणवटदार") २. सोनाली नितेश काळे, ("सह-कर्जदार ") ३. विलास भगवान काळे ("सह-कर्जदार आणि गहाणवटदार") ४. विश्यास विलास काळे ("सह-कर्जदार आणि गहाणवटदार")	ईएआरसी ट्रस्ट एससी- ४८९	पलंट क्र. १२०१, "कनाकिया झेनवर्ल्ड फेज ।" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झमातीत, विग "धं" मधील १२ व्या पाळल्यात क्षेत्र मोजमापित तेरा चर्ट्ष क्षेत्र ४१.६२ चौ. मी., पहिले पिरिशट – कायमस्वरूपी भाडेपद्या मोजमापित अंदाजे २ एकर आणि ३० गृठे समतुल्य १३४११ चौरस यार्ड (नामाधिकार विलेखानुसार) आणि १६५००.६० चौ. मीटर्स (महसूल नॉटणीनुसार) आणि सध्या गाव कांजूरचा सीटीएस क्र. १०६५, १०६५/१, १०६५/२ आणि २०६५/३ आस्त्र कंड्र एगात, कांजूरमार्ग (पूर्व), मुंबई येथे स्थित, वसलेले आणि असलेले.	१५-०७-२०२५ रोजीस दु. ०२.३० वा. नियोजित लिलाव आता २२-०७-२०२५ रोजीस दु. ०२.३० वा. घेण्यात येईल.		
	लिलाव विक्रीच्या पूर्वी मांडलेल्या सर्व इतर अटी आणि शर्ती अपरिवर्तित रहातील.					

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस कळविण्यात येते की, माझ्या अशिल श्रीमती ज्योती ढोलकिया, श्री. पार्थ ढोलिकया आणि श्रीमती हेमांगी ढोलिकया यांच्या सूचनेनुसार, खालीलप्रमाणे परिशिष्टात नमद केलेल्या मालमत्तेतील हक्क, हद्दा व स्वारस्य ापासण्याचा त्यांचा मानस आहे. सदर मालमत्त प्रध्या **श्रीमती जेठीबाई दलिचंद शाह** यांच्या नावावर आहे.

कोणत्याही व्यक्ती/संस्था/घटक यांना सदर परिशिष्टात नमूद मालमत्तेबाबत कोणताही हक, हेस्सा, वारसा, भाडेपटुटा, उपभाडेपटुटा, विक्री, ाहाणखत, हक्कमार्ग, तारण, भार, अदलाबदल, ऱ्याग, मुक्तता, लाभार्थी (वसीयतनुसार), वसीयत, देणगी, हस्तांतरण, ट्रस्ट, देखभाल, ताबा, किंवा कोणत्याही इतर स्वरूपात, अथवा करार. दस्तऐवज, लेखी कागदपत्रे, कुटुंबीय समजुती, प्षेटलमेंट, वाद, न्यायालयीन आदेश, डिक्री, लवाद निर्णय वा इतर कोणत्याही स्वरूपातील हक्क, स्वारस्य वा दावा असल्यास, त्यांनी आपला दावा/मागणी/हरकत ही जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून **१४ (चौदा)** दिवसांच्या आत, वैध दस्तऐवजासह लेखी स्वरूपात खाली सही केलेल्या अधिवक्त्यास कळवावा.

१४ दिवसांनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्यार्ह दाव्यांवर विचार केला जाणार नाही आणि असे गृहित धरले जाईल की. असे कोणतेही दावे/हक्क/स्वारस्य अस्तित्वात नाहीत आणि . त्यांचा त्याग किंवा परित्याग करण्यात आलेला आहे. त्यामुळे, अशा दावे आमच्या अशिलांवर कोणत्याही प्रकारे बंधनकारक राहणार नाहीत आणि खरेदी व्यवहार कोणतीही पुढील सूचना न देता पूर्ण करण्यात येईल परिशिष्ट

क्षेत्रफळ, ११ व्या मजल्यावर, ''अमृत'' या नावाच्या इमारतीत, अमृत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. मधील, फायनल प्लॉट क्रमांक ७१, फिरोजशाह मेहता रोड, टी.पी.एस.१. सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०००५४, मुंबई महानगरपालिका हद्दीत व मुंबई नोंदणी जिल्ह्यात

फ्लॅट क्रमांक ३५, अंदाजे ३४५ चौ.फुट कार्पेट

उत्तर दिशेस : ईस्ट क्रॉस लेन दक्षिण दिशेस : गुरुमुखराज सुखानंद वाडी पूर्व दिशेस : फिरोजशाह मेहता रोड पश्चिम दिशेस : दिलबहार को-ऑपरेटिव्ह दिनांक: १५/०७/२०२५

राहुल जी. तलरेजा (खरेदीदारांचे वतीने अधिवक्ता) तळमजला मक्खनधाम. ११ वा रोड, पी.डी. हिंदुजा हॉस्पिटलजवळ, खार (पश्चिम), मुंबई ४०००५२ मोबाईल: ९९६७९९८८०० ई-मेल:advocate.talreja@gmail.com

स्थळ: मुंबई

जाहीर सूचना

यासंदर्भात सर्व संबंधित व्यक्ती/संस्था यांना कळविण्यात येते की डेटास्केप रिॲल्टी प्रायव्हेट लिमिटेड (यापुढे ''डीआरपीएल'' म्हणून उल्लेखित) यांचे जिमनीवरील लीजहोल्ड हक व त्यावर उभारण्यात आलेल्या इमारतींमध्ये असलेल्य हक्क, हहा व स्वारस्याचा आम्ही तपास करीत आहोत, जे पढील परिशिष्टामध्ये अधिक तपशीलवार वर्णन केल्यानुसार (यापुढे एकत्रितपणे **'सदर मालमत्ता''** म्हणून उल्लेखित) आहे. सदर मालमत्तेमध्ये किंवा त्यातील कोणत्याही

भागामध्ये कोणत्याही प्रकारे कोणताही हिस्सा, हक

हुद्दा, इस्टेट, स्वारस्य, दावा, हरकत आणि/किंवा मागणी (विक्री, हस्तांतरण, असाईनमेंट अदलाबदल, वाटप, भार, अडथळा, भाडेकरार उपभाडेकरार, लीज, उप-लीज, परवाना, गहाणखत (समानतावादी किंवा अन्यथा), वारसा, ताबा, वापर, वाटा, भेट, मृत्यूमुळे मिळालेला हक, अधिलेख, करार, देणगी, विश्वस्तवाटप, अटी व शर्ती, वाटणी, सवलत, करार/करारनामे, विकास अधिकार किंवा एफएसआय/टीडीआरचा वापर किंवा हरवलेले/चुकीचे शीर्षक कागदपत्र यांद्वारे, कोणतेही न्यायालयीन किंवा प्रशासकीय आदेश/निर्णय/डिक्री/लढाईतून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने) कोणत्याही प्रकारचा हक असल्याचा दावा कोणी करीत असेल, तर अशा व्यक्तींनी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत योग्य पुराव्यांसह लेखी स्वरूपात खाली सही केलेल्या अधिवक्त्यांना कळवावे. अन्यथा, असा कोणताही दावा, हक हिस्सा, हरकत अस्तित्वात नसल्याचे समजले जाईल आणि अशा कोणत्याही हकाचा त्याग/अस्वीकार झालेला आहे, असे गृहित धरले जाईल, व ते कोणत्याही प्रकारे बंधनकारक राहणा

खाली नमूद केलेला परिशिष्ट (सदर मालमत्तेचे वर्णन)

सर्व त्या तुकड्या व भुखंडांचे एकत्रित क्षेत्रफळ २६,६१४ चौ. मीटर असून ते प्लॉट क्र. १४/२, १५ आणि ३७ हे आहेत. या भूखंडांवर तळमजल अधिक वरील सात मजले इमारत असून एकूण बांधकाम क्षेत्रफळ समारे ४०,००९.९७ चौ. मीटर आहे. सदर मालमत्ता गाव दिघे, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, ठाणे-बेलापूर रोड, कलवा, जिल्हा ठाणे येथे स्थित आहे. सीमेचे वर्णन पढीलप्रमाणे आहे:-

उत्तर दिशा : दिघा एमआयडीसी रोड : शावो नॉरगन व मोकळा भुखंड पूर्व दिशा दक्षिण दिशा : नाला व हिंदस्तान टाईम्स (नाल्याच्या पलीकडे) पश्चिम दिशा : निवासी इमारती

मुंबई, दिनांक: १५ जुलै, २०२५ ध्रुती ढोलकिया एझेडबी ॲण्ड पार्टनर्स अधिवक्ता व सॉलिसिटर एझेडबी हाऊस, पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ मुंबई -४०००१३

DhanlaxmiBank 🖠

कब्जा सूचना

(स्थावर मिळकतीसाठी)(नियम ८(१) ज्याअर्थी: निम्नस्वाक्षरीकारांनी घनलक्ष्मी बँक लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन औं

रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करुन दिनांक ०२–०४–२०२५ रोजी एक मागणी सूचना जारी करुन कर्जदारः **श्री** सय्यद खलील. श्री सोहेल खलील सय्यद आणि श्रीमती सलताना खलील सय्यद यांना सचनेतील रु. ६,४८,६७७.६० (रुपये सहा लाख अट्ठेचाळीस हजार सहाशे सत्त्याहत्तर आणि पैसे साठ मात्र) पुढील व्याज शुल्क आणि खर्च रकमेची परतफेड सद्द सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यांत कर्जदार असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यांत येरे की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्ट च्या कलम १३ च्य गोट–कलम (४) सह वाचत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांच वापर करुन ह्या **११ जुलै, २०२५** रोजी घेतला.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यांत येतो की, मिळकतीशी व्यवहार करु नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार धनलक्ष्मी बँक लिमिटेड च्या **रु. ६,४८,६७७.६० (रुपये सहा लाख** अ**ट्टेचाळीस हजार सहाशे सत्त्याहत्तर आणि पैसे साठ मात्र)** मासिक विश्रातीसह आनुषेगिक खर्च, शुल्व त्यादींसह व्याज आकारले जाईल. गरण मत्तांचे विमोचन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम्

(८) च्या तरतुर्दींकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यांत येत आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन

अंबरनाथ तालुका ठाणे जिल्हा ४२१३०६ येथील आदिवली ढोकळी गावातील हिस्सा क्र. ६, धारक भू–भागावरी सर्व्हे क्र. ४२ वर शंकर अलंकार कन्स्टुक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मोजमापित ४८७ चौ. फूट आकाराच्या फ्लॅट क्र. ४०७ या मिळकतीचा तो सर्व भाग आणि विभाग, जो श्री. सय्यद खलील आणि श्रीमती सुलताना खलील सय्यद (सह–अर्जदार) यांच्या मालकीचा आहे. **मिळकतीच्या सीमाबध्दता** उत्तरेकडे: खुला प्लॉट, **दक्षिणेकडे:** यु/सी इमारत, **पूर्वेकडे:** अंतर्गत रस्ता, **पश्चिमेकडे:** यु/सी इमारत.

दिनांक : ११.०७.२०२५ धनलक्ष्मी बँक लिमिटेड करित पाधिकत अधिकारी ठिकाण : डोंबिवली

> फॉर्म क्र. १६ ानियम ३४(३) पहा।

सर्व परवानगी असलेल्या पद्धतीने

वसुली अधिकाऱ्याचे कार्यालय -।/॥ कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

१ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज इमारत, सेक्टर ३०-ए, वाशी, नवी मुंबई ४००७०३. आरआर. क्र. २४९ सन २०२३ रिकव्हरी ऑफ डेब्टस अँड बँक्रप्टसी ॲक्ट, १९६१ कर्ज वसुली आणि दिवाळखोरी कायदा, १९९३ सहवाचता आयकर अधिनियमाच्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ४८

अंतर्गत स्थावर मिळकतीच्या जप्तीचे वॉरंट बँक ऑफ बडोदा विरूध्द

श्री. विश्वनाथ मारान्ना शेंट्टी आणि इतर.

प्रति, सीडी-१. श्री. विश्वनाथ मारान्ना शेट्टी राजा -) . आ. । वरचनाच नाराता सर्घन तहणारे येथे: - फर्टेट क्र. ०२५, सिल दूर्यने, प्लॉट क्र. ३८, सेक्टर २०सी, ऐरोली, नवी मुंबई- ४००७०८ **तसेच येथे: -** फ्लॅट क्र. ३११, सुंदरम बिल्डिंग, सायन सर्कल, सिने प्लॅनेटजवळ, मुंबई-४०००२८.

सीडी–२. श्री. संपत साधू चार्मकर (मयत) (त्यांच्या कायदेशीर वारसाद्वारे) राहणारे येथे: – रूम क्र. ८८ई, ७१९, महात्मा फुले नगर, मशिदीच्या मागे, मानखुर्द, मुंबई, महाराष्ट्र. ज्याअर्थी तुम्ही (यामधील सी.डी.) सन्माननीय पीठासिन अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआस्टी– ३), यांनी काढलेल्या ओ.ए. क्र. ३९३ सन २०१३ मधील वसुली प्रमाणपत्र क्र. २४९ सन २०२३ च्या संदर्भातील तुमच्याद्वारे रु. १४,८१,५७३.०० (रुपये चौदा लाख एक्याऐंग्री हजार पाचशे त्र्याहत्तर मात्र) सह वसुलीपर्यंत २८. १९. २०२३ पासून मासिक आधारे ही रक्कम चुकती करण्यात कस्पूचार ठरले आहात. याद्वारे आदेश रेण्यात येतो की, कोणत्याही इतर व्यक्ती किंवा कर्जदार अन्वये मालक असल्याचे दावा करणारे व्यक्ती यांना कोणत्याही बाबतीत खालील नमूद मिळकतीसह व्यवहार किंवा कब्जा, प्रभारासह हस्तांतर, अन्यसंक्रमण, तिसऱ्या पक्षाचा

हितसंबंध निर्माण करणे, वाटप करण्यापासून पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध आणि मनाई करण्यात येत आहे आणि की सर्व व्यक्तींना असे हस्तांतर, अन्यसंक्रमण, कब्जा किंवा प्रभारान्वये कोणताही लाभ घेण्यापासून मनाई करण्यात येत आहे. मिळकतीचे वर्णन ा<u>नळकताच चणन</u> फ्लॅट क्र. ००१, साई दर्शन, प्लॉट क्र. ३२, सेक्टर २०सी, ऐरोली, नवी मुंबई– ४००७०८. येथे स्थित मिळकतीचा तो सर्व भाग आणि विभाग. माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ०७/०७/२०२५ रोजी दिले.



वसली अधिकारी-। कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी-३) मुंबई

सही/-

(दीपा सुब्रमण्यम)



सविता ऑइल टेक्नॉलॉजीस लिमिटेड सीआयएन : एल २४१००एमएच१९६१पीएलसी ०१२०६६ नोंदणीकृत कार्यालय : ६६/ ६७, नरिमन भवन, निरमन पॉईट, मुंबई - ४०० ०२१

ईमेल : legal@savita.com ; संकेतस्थळ : www.savita.com समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (''आयईपीएफ'') मध्ये हस्तांतरणासाठी भागधारकांना सूचना

दूरध्वनी : ९१ २२ ६६२४ ६२००/ ६६२४ ६२२८;

सविता ऑइल टेक्नॉलॉजीस लिमिटेड ('कंपनी') च्या भागधारकांना याद्वारे सूचना देण्यात येते की: कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) तसेच त्यासह वाचा गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखांकन, अंकेक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम २०१६ ('नियम') आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सधारणा यांना अनसरून ज्या समभागांवरील लाभांश सलग सात वर्षे किंवा त्याहन अधिक काळ दावा रहित आहे, असे समभाग गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी खात्यात हस्तांतरित करणे, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या अनुसार कंपनीला

नियमांच्या अनुसार जे समभाग हस्तांतरणासाठी पात्र आहेत त्यांचा तपशील देणारी वैयक्तिक सूचना संबंधित भागधारकांना कंपनी तसेच डिपॉझिटरीज यांच्या रेर्कार्डमधील त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्यावर निर्गमित करण्यात आली आहे.

अशा भागधारकांचा तपशील तसेच आयईपीएफ खात्यात हस्तांतरित होण्यास पात्र असलेल्या समभागांचा तपशील कंपनीकडून त्यांचे संकेतस्थळ www.savita.com येथे अपलोड करण्यात आला आहे. भागधारकांना विनंती करण्यात येते की, आयईपीएफ खात्यात हस्तांतरित होण्यास पात्र असलेल्या समभागांचा तपशील त्यांनी पडताळून पाहावा. भागधारकांना असेही डिमॅट करण्यात येते की, त्यांनी नोंद घ्यावी १५ ऑक्टोबर, २०२५ रोजी किंवा

हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक पावले उचलेल. ् भागधारकांना या संदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास ते कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट, एमयुएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी - १०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३ दूरध्वनी क्रमांक ९१- २२- ४९१८६०००, फॅक्स : ९१- २२-

पूर्वी या संदर्भात वैध दावे करण्यात न आल्यास कंपनी सदरील समभाग आयर्डपीएफ डिमॅट खात्यात

४९१८ ६०६० संकेतस्थळ : www.in.mpms.mufg.com इ मेल mt.helpdesk@lin.mpms.mufg.com येथे संपर्क साधू शकतात. सविता ऑइल टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांच्या करिता स्थळ : मुंबई उदय सी रेगे

दिनांक : १४ जलै, २०२५ कंपनी सेक्रेटरी आणि मुख्य विधी अधिकारी